



Dnyanoday Prashikshan Sevabhavi Sanstha's

ID No PU/PN/C/371/2009

# FORESIGHT

College of Commerce

Affiliated to Savitribai Phule Pune University

382, YMCA Complex, New Rasta Peth, Quarter Gate, Pune-411011 • Mob: 9754445481 • www.fccpune.com

Secretary: Shailesh G. Mehra

Chairman: Chetan Rathod

PUNCODE: CAAP014880

AISHE CODE: C-41344

NAAC: B++

Programme Code	Program me name	Year of Introduction	Year of implementation of CBCS / elective course system	Link to the relevant document
BCO_01	B.Com	1970	2019	<a href="http://collegecirculars.unipune.ac.in/sites/documents/Syllabus%202019/F.Y.B.Com.%20Semester-I_27.062019.pdf">http://collegecirculars.unipune.ac.in/sites/documents/Syllabus%202019/F.Y.B.Com.%20Semester-I_27.062019.pdf</a>
BB_A_01	BBA	2008	2019	<a href="http://collegecirculars.unipune.ac.in/sites/documents/Syllabus%202019/F%20Y%20BB%20(CBCS%202019%20Patt.)%20Sem%20I%20-%20">http://collegecirculars.unipune.ac.in/sites/documents/Syllabus%202019/F%20Y%20BB%20(CBCS%202019%20Patt.)%20Sem%20I%20-%20</a>
BB_AC_01	BBA (CA)	2008	2019	<a href="http://collegecirculars.unipune.ac.in/sites/documents/Syllabus%202019/F%20Y%20BB%20(CA)%20(CBCS%202019%20Patt)%20Sem%20I-II">http://collegecirculars.unipune.ac.in/sites/documents/Syllabus%202019/F%20Y%20BB%20(CA)%20(CBCS%202019%20Patt)%20Sem%20I-II</a>
BBA_IB_01	BBA (IB)	2019	2019	<a href="http://collegecirculars.unipune.ac.in/sites/documents/Syllabus%202019/F%20Y%20BB%20(CBCS%202019%20Patt.)%20Sem%20I%20-%20">http://collegecirculars.unipune.ac.in/sites/documents/Syllabus%202019/F%20Y%20BB%20(CBCS%202019%20Patt.)%20Sem%20I%20-%20</a>



Principal  
Foresight College of Commerce  
Pune





सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  
(पूर्वीचे पुणे विद्यापीठ)

Savitribai Phule Pune University  
(Formerly University of Pune)

Academic Section

Ganeshkhind, Pune - 411 007

Phone : 020-25601257/58/59

E-mail : boards@pun.unipune.ac.in

Website : www.unipune.ac.in

शैक्षणिक विभाग

गणेशखिंड, पुणे-४११ ००७

दूरध्वनी क्र. : ०२०-२५६०१२५७/५८/५९

ई-मेल : boards@pun.unipune.ac.in

संकेतस्थळ : www.unipune.ac.in

संदर्भ क्र. : सीबीसीएम/ए.२१

दिनांक : ३ जुलै, २०१९.

परिपत्रक क्र. १३८ / २०१९

विषय : वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेंतर्गत **बी.कॉम.**, **बी.कॉम. (Restructuring Pattern)** व **बी.कॉम. (Vocational Pattern)** या पदवीच्या सुधारित आराखड्यास **(Semester & Choice Based Credit System)** व **प्रथम वर्षाच्या** सुधारित अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून मान्यता देण्याबाबत...

विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व संबंधितांस या परिपत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे की, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील **बी.कॉम.**, **बी.कॉम. (Restructuring Pattern)** व **बी.कॉम. (Vocational Pattern)** या पदवीच्या सुधारित आराखड्यास **(Semester & Choice Based Credit System)** व प्रथम वर्षाच्या सुधारित अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून मान्यता देण्यात येत आहे.

सदर अभ्यासक्रम विद्यापीठाच्या [www.unipune.ac.in](http://www.unipune.ac.in) या संकेतस्थळावर syllabi > Revised syllabus from the Academic Year 2019 > Faculty - Commerce & Management - I) Commerce या शीर्षकाखाली उपलब्ध करण्यात आला आहे.

मा. प्राचार्य, विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालय यांना विनंती की, सदर परिपत्रकाचा आशय सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावा.



Principal  
Foresight College of Commerce  
Pune

उपकुलसचिव  
(शैक्षणिक विभाग)



प्रत माहिती व पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी —:

१. मा. अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा
२. मा. सहयोगी अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा
३. मा. प्राचार्य, सर्व संलग्न महाविद्यालये
४. मा. विभागप्रमुख, वाणिज्य विभाग
५. मा. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ
६. मा.संचालक, स्पर्धा परीक्षा केंद्र
७. मा. संचालक, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्र
८. मा.प्रमुख, विद्यापीठ उपकेंद्र : अहमदनगर, नाशिक
९. उपकुलसचिव, परीक्षा (१ व २)
१०. पध्दती विश्लेषक, व्यवस्थापन व माहिती विभाग
११. उपकुलसचिव, शैक्षणिक प्रवेश विभाग
१२. उपकुलसचिव, नियोजन व विकास विभाग
१३. उपकुलसचिव, शैक्षणिक पात्रता विभाग
१४. उपकुलसचिव, सभा व दफ्तर विभाग
१५. उपकुलसचिव, गोपनीय कक्ष
१६. सहायक कुलसचिव, मा. प्र-कुलगुरू कार्यालय
१७. सहायक कुलसचिव, परीक्षा समन्वय
१८. सहायक कुलसचिव, परीक्षा — एस. अँड टी. विभाग
१९. वरिष्ठ कायदा अधिकारी
२०. सहायक कुलसचिव, संलग्नता विभाग
२१. जनसंपर्क अधिकारी
२२. कक्षाधिकारी, बहिस्थ विभाग


◆ मा. विद्यापरिषद ठराव क्रमांक —:

वि.प.क्र. व २७ पीए/२७/२०१९, दि. ११ जून, २०१९



  
Principal  
Foresight College of Commerce  
Pune





सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  
(पूर्वीचे पुणे विद्यापीठ)

**Savitribai Phule Pune University**  
(Formerly University of Pune)

Academic Unit

Ganeshkhind, Pune-411 007.

Phone : 020-25621160

E-mail : boards@pun.unipune.ac.in

Website : [www.unipune.ac.in](http://www.unipune.ac.in)

दिनांक: २७ ऑगस्ट, २०२०

शैक्षणिक विभाग

गणेशखिंड, पुणे-४११ ००७

द्वितीय क्र.: ०२०-२५६२११६०

ई-मेल : boards@pun.unipune.ac.in

वेबसाईट : [www.unipune.ac.in](http://www.unipune.ac.in)

संपर्क क्र.: सीबीसीएम/४७२

परिपत्रक क्र. २४५/२०२०

विषय : वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेंतर्गत **S.Y.B.Com. (CBCS 2019 Pattern) Restructure Course** च्या सुधारित अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून मान्यता देण्याबाबत

विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व संबंधितांस कळविण्यात येते की, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेंतर्गत **S.Y.B.Com. (CBCS 2019 Pattern) Restructure Course** च्या सुधारित अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून मान्यता देण्यात येत आहे.

सदर सुधारित अभ्यासक्रम विद्यापीठाच्या [www.unipune.ac.in](http://www.unipune.ac.in) या संकेतस्थळावर Syllabi > Revised syllabus from the Academic Year 2020 > Faculty - Commerce & Management > Commerce या शीर्षकाखाली उपलब्ध करण्यात आला आहे.


मा. प्राचार्य बी.वाय.के. वाणिज्य महाविद्यालय, नाशिक, यांना विनंती की, सदर परिपत्रकाचा आशय सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावा.

उपकुलसचिव  
(शैक्षणिक विभाग)



Principal  
Foresight College of Commerce  
Pune





शैक्षणिक विभाग  
गणेशखिंड, पुणे-४११ ००७  
द्वनी क्र.: ०२०-२५६२११६०  
ईमेल : boards@pun.unipune.ac.in  
वेबसाइट : www.unipune.ac.in

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  
(पूर्वीचे पुणे विद्यापीठ)  
**Savitribai Phule Pune University**  
(Formerly University of Pune)

Academic Unit  
Ganeshkhind, Pune-411 007  
Phone : 020-25621160  
E-mail : boards@pun.unipune.ac.in  
Website : www.unipune.ac.in

दस्तावेज क्र.: सीबीसीएम/४७२

दिनांक: २७ ऑगस्ट, २०२०

परिपत्रक क्र. २४५ / २०२०

विषय : वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेंतर्गत **S.Y.B.Com. (CBCS 2019 Pattern) Restructure Course** च्या सुधारित अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून मान्यता देण्याबाबत

विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व संबंधितांस कळविण्यात येते की, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेंतर्गत **S.Y.B.Com. (CBCS 2019 Pattern) Restructure Course** च्या सुधारित अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून मान्यता देण्यात येत आहे.

सदर सुधारित अभ्यासक्रम विद्यापीठाच्या [www.unipune.ac.in](http://www.unipune.ac.in) या संकेतस्थळावर Syllabi > Revised syllabus from the Academic Year 2020 > Faculty - Commerce & Management > Commerce या शीर्षकाखाली उपलब्ध करण्यात आला आहे.

मा. प्राचार्य बी.वाय.के. वाणिज्य महाविद्यालय, नाशिक, यांना विनंती की, सदर परिपत्रकाचा आशय सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावा.

उपकुलसचिव  
(शैक्षणिक विभाग)



Principal  
Foresight College of Commerce  
Pune




प्रत माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी :

१. मा. अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा
२. मा. प्राचार्य, बी.वाय.के. वाणिज्य महाविद्यालय, नाशिक
३. मा. विभागप्रमुख, वाणिज्य विभाग
४. मा. संचालक, परीक्षा व मूल्यमापन भंडळ
५. मा. संचालक, स्पर्धा परीक्षा केंद्र
६. मा. संचालक, परदेशी विद्यार्थी केंद्र
७. मा. प्रमुख, विद्यापीठ उपकेंद्र : अहमदनगर, नाशिक
८. मा. उपकुलसचिव, परीक्षा (१ व २)
९. मा. उपकुलसचिव, शैक्षणिक प्रवेश विभाग
१०. मा. उपकुलसचिव, नियोजन व विकास विभाग
११. मा. उपकुलसचिव, सभा, दफ्तर व निवडणूक विभाग
१२. मा. उपकुलसचिव, जनसंपर्क कार्यालय
१३. मा. उपकुलसचिव, कायदा व तक्रार निवारण विभाग
१४. सहायक कुलसचिव, परीक्षा समन्वय
१५. सहायक कुलसचिव, परीक्षा - एस. अँड टी. विभाग
१६. सहायक कुलसचिव, परीक्षा - गोपनीय विभाग
१७. सहायक कुलसचिव, संलग्नता विभाग
१८. सहायक कुलसचिव, शैक्षणिक पात्रता,
१९. पध्दती विश्लेषक, व्यवस्थापन व माहिती विभाग
२०. कक्षाधिकारी, बहिस्थ विभाग

◆ टिपणी क्र. व्हीसी/२३३८, दि. २६ ऑगस्ट, २०२०



  
Principal  
Foresight College of Commerce  
Pune



शैक्षणिक विभाग  
गणेशखिंड, पुणे-४११ ००७  
दुरध्वनी क्र.  
:०२०-२५६२११६०  
ई-मेल :  
boards@pun.unipune.ac.in  
संकेतस्थळ : [www.unipune.ac.in](http://www.unipune.ac.in)  
जावक क्र.: सीबीसीएम/५२७

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  
(पूर्वीचे पुणे विद्यापीठ)  
**Savitribai Phule Pune University**  
(Formerly University of Pune)

Academic Section  
Ganeshkhind, Pune-411 007  
Phone : 020-25621160  
E-mail :  
boards@pun.unipune.ac.in  
Website : [www.unipune.ac.in](http://www.unipune.ac.in)

दिनांक: २८ जून, २०२१

परिपत्रक क्र.१७५ / २०२१


विषय : वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेंतर्गत **वाणिज्य विषयातील तृतीय वर्षाच्या सुधारित** अभ्यासक्रमांना मान्यता देण्याबाबत.....

विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व संबंधितांस या परिपत्रकाद्वारे कळविण्यात येते की, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेंतर्गत वाणिज्य विषयातील खालील सुधारित अभ्यासक्रमांना पसंती श्रेयांक पध्दतीनुसार (Choice base Credit System) शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून मान्यता देण्यात येत आहे.

- 1) T.Y.B.Com.
- 2) T.Y.B.B.A.
- 3) T.Y.B.B.A.(C.A.)
- 4) T.Y.B.B.A.(I.B.)
- 5) T.Y.B.Com. (Vocational)
- 6) T.Y.B.Com. (Restructure)

सदर अभ्यासक्रम विद्यापीठाच्या [www.unipune.ac.in](http://www.unipune.ac.in) या संकेतस्थळावर Syllabi > Revised syllabus from the Academic Year 2021 > Faculty - Commerce & Management > Commerce या शीर्षकाखाली उपलब्ध करण्यात आला आहे.

मा. प्राचार्य, विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, यांना विनंती की, सदर परिपत्रकाचा आशय सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावा.

  
(मुंजाजी रासवे)  
उपकुलसचिव





Principal  
Foresight College of Commerce  
Pune




प्रत माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी :

१. मा. अभिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा
२. मा. प्राचार्य, सर्व संलग्न महाविद्यालये
३. मा. विभागप्रमुख, वाणिज्य विभाग
४. मा. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ
५. मा. संचालक, स्पर्धा परीक्षा केंद्र
६. मा. संचालक, परदेशी विद्यार्थी केंद्र
७. मा. प्रमुख, विद्यापीठ उपकेंद्र : अहमदनगर, नाशिक
८. मा. उपकुलसचिव, परीक्षा (१ व २)
९. मा. उपकुलसचिव, शैक्षणिक प्रवेश विभाग
१०. मा. उपकुलसचिव, नियोजन व विकास विभाग
११. मा. उपकुलसचिव, सभा, दफ्तर व निवडणूक विभाग
१२. मा. उपकुलसचिव, जनसंपर्क कार्यालय
१३. मा. उपकुलसचिव, कायदा व तक्रार निवारण विभाग
१४. सहायक कुलसचिव, परीक्षा समन्वय
१५. सहायक कुलसचिव, परीक्षा - एस. अॅण्ड टी. विभाग
१६. सहायक कुलसचिव, परीक्षा - गोपनीय विभाग
१७. सहायक कुलसचिव, संलग्नता विभाग
१८. सहायक कुलसचिव, शैक्षणिक पात्रता,
१९. पध्दती विश्लेषक, व्यवस्थापन व माहिती विभाग
२०. कक्षाधिकारी, बहिस्थ विभाग

◆ टिपणी क्र. व्हीसी/ २१७९, दि. २१ जून, २०२१



  
Principal  
Foresight College of Commerce  
Pune





सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  
(पूर्वीचे पुणे विद्यापीठ)

Savitribai Phule Pune University  
(Formerly University of Pune)

Academic Section  
Ganeshkhind, Pune - 411 007  
Phone : 020-25601257/58/59  
E-mail : boards@pun.unipune.ac.in  
Website : www.unipune.ac.in

शैक्षणिक विभाग

गणेशखिंड, पुणे-४११ ००७

दूरध्वनी क्र. : ०२०-२५६०१२५७/५८/५९

ई-मेल : boards@pun.unipune.ac.in

संकेतस्थळ : www.unipune.ac.in

संदर्भ क्र. : सीबीसीएम/३०६

दिनांक : १५ जून, २०२०

परिपत्रक क्र. १२५ / २०२०

विषय : वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतर्गत **वाणिज्य विषयातील B.B.A. (CBCS - 2019 पॅटर्न) द्वितीय वर्षाचा सुधारित अभ्यासक्रम** शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून लागू करण्याबाबत.....

विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व संबंधितांस कळविण्यात येते की, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतर्गत **वाणिज्य विषयातील B.B.A. (CBCS - 2019 पॅटर्न) पदवीच्या द्वितीय वर्षाचा (सत्र ३ व ४) सुधारित अभ्यासक्रम** शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सदर सुधारित अभ्यासक्रम विद्यापीठाच्या [www.unipune.ac.in](http://www.unipune.ac.in) या संकेतस्थळावर Syllabi > Revised syllabus from the Academic Year 2020 > Faculty - Commerce या शीर्षकाखाली उपलब्ध करण्यात आला आहे.

मा. प्राचार्य, विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, यांना विनंती की, सदर परिपत्रकाचा आशय सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावा.

  
15/06/2020

सहायक कुलसचिव  
(शैक्षणिक विभाग)





Principal  
Foresight College of Commerce  
Pune



प्रत माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी :

१. मा. अभिज्ञाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा
२. मा. प्राचार्य, सर्व संलग्न महाविद्यालये
३. मा. विभागप्रमुख, वाणिज्य विभाग
४. मा. संचालक, परीक्षा व मूल्यापन मंडळ
५. मा. संचालक, स्पर्धा परीक्षा केंद्र
६. मा. संचालक, परदेशी विद्यार्थी केंद्र
७. मा. प्रमुख, विद्यापीठ उपकेंद्र : अहमदनगर, नाशिक
८. मा. उपकुलसचिव, परीक्षा (१ व २)
९. मा. उपकुलसचिव, शैक्षणिक प्रवेश विभाग
१०. मा. उपकुलसचिव, नियोजन व विकास विभाग
११. मा. उपकुलसचिव, शैक्षणिक पात्रता,
१२. मा. उपकुलसचिव, सभा, दफ्तर व निवडणूक विभाग
१३. मा. उपकुलसचिव, जनसंपर्क कार्यालय
१४. मा. उपकुलसचिव, कायदा व तक्रार निवारण विभाग
१५. सहायक कुलसचिव, परीक्षा समन्वय
१६. सहायक कुलसचिव, परीक्षा - एस. अँड टी. विभाग
१७. सहायक कुलसचिव, परीक्षा - गोपनीय विभाग
१८. सहायक कुलसचिव, संलग्नता विभाग
१९. पध्दती विश्लेषक, व्यवस्थापन व माहिती विभाग
२०. कक्षाधिकारी, बहिस्थ विभाग

◆ मा. विद्यापरिषद ठराव क्रमांक -:

वि.प.क्र. ब ३० पीए/३०/२०२०, दि. २३ मे, २०२०



Principal  
Foresight College of Commerce  
Pune





सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  
(पूर्वीचे पुणे विद्यापीठ)

Academic Section  
Ganeshkhind, Pune - 411 007  
Phone : 020-25601257/58/59  
E-mail : boards@pun.unipune.ac.in  
Website : www.unipune.ac.in

शैक्षणिक विभाग  
गणेशखिंड, पुणे-४११ ००७  
दूरध्वनी क्र. : ०२०-२५६०१२५७/५८/५९  
ई-मेल : boards@pun.unipune.ac.in  
संकेतस्थळ : www.unipune.ac.in  
संदर्भ क्र : सीबीसीएम/६२३

Savitribai Phule Pune University  
(Formerly University of Pune)

दिनांक : ३ जुलै, २०१९.

परिपत्रक क्र. १४० / २०१९

विषय : वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेंतर्गत **बी.बी.ए. (कॉम्प्युटर ऑप्लिकेशन)** या पदवीच्या (Semester & Choice Based Credit System) सुधारित आराखडयास व प्रथम वर्षाच्या सुधारित अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून मान्यता देणेबाबत.


विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व संबंधितांस या परिपत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे की, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेंतर्गत **बी.बी.ए. (कॉम्प्युटर ऑप्लिकेशन)** या पदवीच्या (Semester & Choice Based Credit System) सुधारित आराखडयास व प्रथम वर्षाच्या सुधारित अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून मान्यता देण्यात येत आहे.

सदर अभ्यासक्रम विद्यापीठाच्या [www.unipune.ac.in](http://www.unipune.ac.in) या संकेतस्थळावर syllabi > Revised syllabus from the Academic Year 2019 > Faculty - Commerce & Management - I) Commerce या शीर्षकाखाली उपलब्ध करण्यात आला आहे.

मा. प्राचार्य, विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालय यांना विनंती की, सदर परिपत्रकाचा आशय सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावा.



Principal  
Foresight College of Commerce  
Pune

  
उपकुलसचिव  
(शैक्षणिक विभाग)



प्रत माहिती व पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी —:

१. मा.अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा
२. मा. प्राचार्य, सर्व संलग्न महाविद्यालये
३. मा. विभागप्रमुख, वाणिज्य विभाग
४. मा. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ
५. मा.संचालक, स्पर्धा परीक्षा केंद्र
६. मा. संचालक, परदेशी विद्यार्थी केंद्र
७. मा.प्रमुख, विद्यापीठ उपकेंद्र : अहमदनगर, नाशिक
८. उपकुलसचिव, परीक्षा (१ व २)
९. पध्दती विश्लेषक, व्यवस्थापन व माहिती विभाग
१०. उपकुलसचिव, शैक्षणिक प्रवेश विभाग
११. उपकुलसचिव, नियोजन व विकास विभाग
१२. उपकुलसचिव, शैक्षणिक पात्रता विभाग
१३. उपकुलसचिव, गोपनीय कक्ष
१४. उपकुलसचिव, सभा व दफ्तर विभाग
१५. सहायक कुलसचिव, परीक्षा समन्वय
१६. सहायक कुलसचिव, परीक्षा — एस. अँड टी. विभाग
१७. वरिष्ठ कायदा अधिकारी
१८. सहायक कुलसचिव, संलग्नता विभाग
१९. जनसंपर्क अधिकारी
२०. कक्षाधिकारी, बहिस्थ विभाग

◆ मा. विद्यापरिषद ठराव क्रमांक —:

वि.प.क्र. ब ३० पीए/३०/२०१९, दि. ११ जून, २०१९



Principal  
Foresight College of Commerce  
Pune





सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  
(पूर्वीचे पुणे विद्यापीठ)

**Savitribai Phule Pune University**  
(Formerly University of Pune)

Academic Section

Ganeshkhind, Pune - 411 007

Phone : 020-25601257/58/59

E-mail : boards@pun.unipune.ac.in

Website : [www.unipune.ac.in](http://www.unipune.ac.in)

शैक्षणिक विभाग

गणेशखिंड, पुणे-४११ ००७

दूरध्वनी क्र. : ०२०-२५६०१२५७/५८/५९

ई-मेल : boards@pun.unipune.ac.in

संकेतस्थळ : [www.unipune.ac.in](http://www.unipune.ac.in)

संदर्भ क्र. : सी/सीएम/३०७

दिनांक : १५ जून, २०२०

परिपत्रक क्र. १२६ / २०२०

विषय : वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेंतर्गत **वाणिज्य विषयातील B.B.A. (CA) (CBCS - 2019 पॅटर्न) द्वितीय वर्षाचा सुधारित अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून लागू करण्याबाबत...**

विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व संबंधितांस कळविण्यात येते की, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेंतर्गत **वाणिज्य विषयातील B.B.A. (CA) (CBCS - 2019 पॅटर्न) पदवीचा द्वितीय वर्षाचा (सत्र ३ व ४) सुधारित अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.**

सदर सुधारित अभ्यासक्रम विद्यापीठाच्या [www.unipune.ac.in](http://www.unipune.ac.in) या संकेतस्थळावर Syllabi > Revised syllabus from the Academic Year 2020 > Faculty - Commerce या शीर्षकाखाली उपलब्ध करण्यात आला आहे.

मा. प्राचार्य, विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, यांना विनंती की, सदर परिपत्रकाचा आशय सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावा.



*[Signature]*

Principal

Foresight College of Commerce  
Pune

*[Signature]*  
15/06/2020

सहायक कुलसचिव  
(शैक्षणिक विभाग)



माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी :

१. मा. अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा
२. मा. प्राचार्य, सर्व संलग्न महाविद्यालये
३. मा. विभागप्रमुख, वाणिज्य विभाग
४. मा. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ
५. मा. संचालक, स्पर्धा परीक्षा केंद्र
६. मा. संचालक, परदेशी विद्यार्थी केंद्र
७. मा. प्रमुख, विद्यापीठ उपकेंद्र : अहमदनगर, नाशिक
८. मा. उपकुलसचिव, परीक्षा (१ व २)
९. मा. उपकुलसचिव, शैक्षणिक प्रवेश विभाग
१०. मा. उपकुलसचिव, नियोजन व विकास विभाग
११. मा. उपकुलसचिव, शैक्षणिक पात्रता,
१२. मा. उपकुलसचिव, सभा, दफ्तर व निवडणूक विभाग
१३. मा. उपकुलसचिव, जनसंपर्क कार्यालय
१४. मा. उपकुलसचिव, कायदा व तक्रार निवारण विभाग
१५. सहायक कुलसचिव, परीक्षा समन्वय
१६. सहायक कुलसचिव, परीक्षा - एस. अँड टी. विभाग
१७. सहायक कुलसचिव, परीक्षा - गोपनीय विभाग
१८. सहायक कुलसचिव, संलग्नता विभाग
१९. पध्दती विश्लेषक, व्यवस्थापन व माहिती विभाग
२०. कक्षाधिकारी, बहिस्थ विभाग

◆ मा. विद्यापरिषद ठराव क्रमांक -:

वि.प.क्र. ब ३१ पीए/३१/२०२०, दि. २३ मे, २०२०



  
Principal  
Foresight College of Commerce  
Pune



**SAVITRIBAI PHULE PUNE UNIVERSITY**  
**REVISED BBA IB PROGRAMME STRUCTURE CBCS 2019 PATTERN**  
**BACHELOR OF BUSINESS ADMINISTRATION- INTERNATIONAL BUSINESS (BBA- IB)**  
**THREE YEAR FULL TIME COURSE**

**BBA IB I YEAR CURRICULUM APPLICABLE W.E.F. AY 2019-20**

**BBA IB II YEAR CURRICULUM APPLICABLE W.E.F. AY 2020-21**

**BBA IB III YEAR CURRICULUM APPLICABLE W.E.F. AY 2021-22**

**\*\*\*\*\***

**BBA IB PROGRAMME CONTENT**

- 1. PREAMBLE**
- 2. Objectives of the Programme**
- 3. Introduction to the Programme**
- 4. Eligibility**
- 5. Duration of the Programme**
- 6. Highlights of the New Curriculum**
- 7. Choice Based Credit System (CBCS)**
- 8. Additional Credits**
- 9. Guidelines for Successful Implementation of CBCS**
- 10. Teaching Instructions**
- 11. Equivalence, Transitory Provision, Transcript and Standard of Passing**
- 12. Details on Course Content**
- 13. List of the Courses**
- 14. Annexure (I) Course Content**
- 15. Annexure (II) Contents of Skill-Based Courses**
- 16. Acknowledgement**



  
**Principal**  
**Foresight College of Commerce**  
**Pune**



SAVITRIBAI PHULE PUNE UNIVERSITY

FACULTY OF COMMERCE AND MANAGEMENT

Structure for Three Years Bachelor of Business Administration-International Business

BBA - IB Degree Programme

(Choice Based Credit System - CBCS) with effect from June 2019.

### 1. Preamble :-

The process of globalization has changed perception and understanding regarding business and global economy. Globalization has encompassed every facet of life and has now reached every person. Naturally the influence and impact of globalization is realized in various ways.

Incorporation of right understanding about global business and international trade has become an essential aspect of modern business education. A clear and complete understanding as to how global business functions, and what are the implications of different business and economic decisions has become an essential aspects of study. Business education plays a great role in improving understanding and knowledge about concepts, functions and implications of international trade. Considering this, a specialized program in international business has a great utility and relevance. This program shall provide right understanding about scope, mode of functioning and process of decision making in international scenario. It shall also help to acquire necessary skills and insights to analyze various international events and business decisions.

This program aims at giving right understanding about the scope and coverage of various business activities and how the process of international business influences domestic economy. This program shall be a first step to develop and prepare competent commerce graduates who can work as business managers, entrepreneurs and even consultants to various domestic and international firms.

### 2. Programme Objectives:

The principal objectives of the program can be stated as follows:-

1. To provide aright understanding about the present scenario of and international trade and relationship of domestic trade with international trade.
2. To explain modalities, functions and activities related with various aspects of international trade.
3. To provide knowledge and understanding as to how business decisions are taken while conducting international trade transactions.
4. To give knowledge about institutional and regulatory framework governing international trade
5. To inculcate skills useful to analyze various international business situations.

### 3. Introduction of the Course

The degree shall be titled as Bachelor of Business Administration (International Business) (B.B.A . I.B ) under the Faculty of Commerce and Management. First Year B.B.A.(IB)



Principal

Foresight College of Commerce

(International Business)



w.e.f. the academic year 2019-2020, Second Year B.B.A (IB) w.e.f. 2020-2021 and Third Year B.B.A (IB) w.e.f. 2021-2022.

#### 4. Eligibility:

- A candidate from any stream, should have passed 12<sup>th</sup> Std. Examination (H.S.C 10+2) with minimum 40% of marks and English as a passing subject.

OR

- Three Years Diploma Course from Board of Technical Education, conducted by Government of Maharashtra or its equivalent, after S.S.C. i.e. 10<sup>th</sup> Standard.

OR

- Two Years Diploma Course in Pharmacy from Board of Technical Education, conducted by Government of Maharashtra or its equivalent, after H.S.C. i.e. 12<sup>th</sup> Standard.

OR

- Completed MCVC program

#### 5. Duration of the Programme:

The Bachelor of Business Administration -International Business (BBA -IB) is a full time three (3) years programme and it is divided in six (6) Semesters.

#### 6. Highlights of the New Curriculum:

The New Curriculum intends to add immense value to all stakeholders. These requirements will be addressed effectively in numerous ways by:

- Enhancing the brand value of the Commerce and Management Programme of Savitribai Phule Pune University.
- Providing much needed flexibility to individual Institutes to carve a niche for themselves. A thorough revamp of course through essential computer skills which are necessary for developing proficiency in the selected special subject.
- Emphasizing student-centric teaching and learning process.
- Focusing on 'Concurrent Evaluation' i.e. continuous evaluation throughout the programme.
- Stressing on 'Experiential Learning' aspect through Concurrent Evaluation pattern with focus on group activity, field work, self-study, projects, Industry Exposure Programmes, etc.
- Incorporating specializations in the syllabus from Second Year in order to provide in-





- depth knowledge of the electives chosen by the students.
- Providing opportunity to students to choose courses from other electives to explore cross functionality.
  - Emphasizing on Research, Inter-personal skills, Analytical skills, Entrepreneurial skills, and Global aspects of Managerial careers throughout the curriculum.

### **7. Choice Based Credit System (CBCS):**

The CBCS provides an opportunity for the students to choose courses from prescribed curriculum comprising of core, elective/minor or skill based courses. The courses can be evaluated by a Grading System, which is considered to be better than the conventional marking system. Thus a uniform Grading System has become a necessity in the entire Higher Education field in India. This will benefit the students to move across institutions within India and across countries. This uniform grading system will also enable the potential employers to assess the performance of the candidates. The UGC has formulated some guidelines in order to bring uniformity in the evaluation system and computation of the Cumulative Grade Point Average (CGPA) based on students performance in examinations which are mentioned below:

**7.1 Course:** A “Course” is a component of programme, i.e. in the new system, papers will be referred to as courses. Each course is identified by a unique course code. While designing curriculum, courses can have defined weightages. These weightages are called as credits. Each course, in addition to having a syllabus, has learning objectives and outcomes. A course may be designed to comprise lectures/ tutorials/ laboratory work/ field work/ project work/vocational training /viva-voce etc. or a combination of some /any of these.

**7.2 Credit:** The definition of “Credits” can be based on various parameters. These may be the learning hours put in, learning outcomes and contact hours, the quantum of content/syllabus prescribed for the course. The credit system requires that a student progresses in the academic programmes not in terms of time (years or semesters), but in terms of courses.


**7.3 Outline of the CBCS: Bachelor of Business Administration-International Business BBA- IB Degree Programme 2019 pattern.**

Outline of the Choice Based Credit System (2019 Pattern)



Principal  
Foresight College of Commerce  
Pune





**7.3 I. Core Course:** Core courses are the foundation courses of management education. They are compulsory for all the students. Core courses are of two types: Generic Core and Subject Core.

1. **Generic Core (GC):** This is the course which is mandatory and has to be studied by the student as a core part to fulfil the requirements of a degree in the said discipline of study. Therefore, Generic Core courses are mandatory and fundamental in nature. These courses cannot be substituted by any other courses. Such courses are also known as Hard Core Courses. Generic Core courses in Semester I and II provide foundations of Management and Administration. Generic Core courses in Semester III and IV focus on Functional Areas whereas, Generic Core courses in the Semester V and VI are integrative and provide insights about different fields of business.

2. **Subject Core (SC):** These are also known as Soft Core Courses. These may be subject-specific/specialized/advanced/supportive to the discipline subject of study, which provides an extended scope and enable exposure to some other disciplines that help in nurturing the candidate's proficiency, domain knowledge, skills, etc. Practical /Tutorial work is considered as a special course involving application of knowledge in solving/ analyzing /exploring a real life situation, will help the students to understand core subject in better manner.



Principal  
Foresight College of Commerce  
Pune



## 7.4 II. Elective Courses:

**1. Specific Elective (SE) Course:** Elective course is a course which can be chosen from a pool of courses. Elective Courses which may be offered by the main discipline/subject of study is referred as Specific Elective. SE Courses develop generic proficiencies amongst the students.

The Institute has the flexibility to offer courses based on Targeted Industry Linkages – sectoral requirements and networking at the college level. A student can select any one specialization from the list The student will study eight (8) courses in second and third year. SE courses helps to develop discipline/domain knowledge and nurture candidate's proficiency/skill.

**Project for SE courses:** An elective course designed to acquire special/advanced knowledge, as a supplement study/support study to a project work, with an advisory support of a teacher/faculty member is called dissertation/project.

**7.5 III.A. Skill Enhancement Courses (SEC):** These courses may be chosen from a pool of courses designed to provide value-based and/or skill-based instructions. Open Course contents are mentioned in Annexure II.

Duration of each course will be of 30 hours for 2Credits. Institutes can select various courses as per the interest of their students and the availability of various facilities.

### A. List of Skill Enhancement Courses:

- A] Basic Managerial Skills
- B] Communication Skills for Managers
- C] Tally and Computer Based Accounting
- D] Certificate Course in Analysis and Presentation of Data
- E] Introductory Course in Disaster Management
- F] Personality and Soft Skills Development
- G] International Etiquettes and Mannerism
- H] Foreign Language
- H1] Advance Foreign Language
- I] Yoga and Meditation
- J] Ground and Sports Management
- K] Value Education and Gender Equality
- L] UGC / SPPU Approved online courses
- O] College Course Under Specific Scheme

### III.B. Ability Enhancement Compulsory Courses (AECC) i.e. Environmental Science.

Duration: 30 Hours and Credits: 2

Types of courses:

M]. Basic Course in Environmental Awareness



Principal

Foresight College of Commerce  
Pune



OR

**N]. Advanced Course In Environmental Awareness**

**8. Note: Additional Credits.**

The students are also eligible to earn additional Credits for NCC, NSS, Sports, P.T etc. apart from the Courses mentioned in the programme which will be considered separately as per the guidelines and notifications displayed by the respective authorities of the SPPU. The credits will be offered to the students as per Credit calculations of the respective units.

**9. Guidelines For Successful Implementation Of CBCS:**

**9.1. Credit Point May be Considered Under Two Parts –**

a) One part consisting of the hours actually spent in the class room / practical / field work instructions and the other part consisting of notional hours spent by the Learner for self-study in the library, peer interactions, case study, writing of journals and assignments, projects etc. for the completion of that course.

Every course offered shall have three components associated with the teaching-learning process viz.

a) Lecture –L : Classroom sessions delivered by faculty in an interactive mode.

b) Tutorial and Practical (T & P) - : Sessions consisting of participatory discussions/ self-study/ desk work/ brief seminar-presentations by students and such other novel methods that help the students absorb and assimilate the contents delivered in the Lecture sessions in an effective manner.

c) Practical sessions /Project Work consisting of Hands-on experience / Field Studies / Case-studies that equip students to acquire the much required skill component.

**9.2.** The success of the CBCS requires certain commitments from both; the students and the teachers.

**9.2.1.** The student should be regular and punctual to his/her classes, sincere in carrying out the assignments/classroom activities etc. and should maintain consistency in his/her tempo of learning. He/She should make maximum use of the library, internet and other available facilities.

**9.2.2.** The teachers are expected to be alert and punctual. They should strictly adhere to the schedules of teaching, conducting tests, seminars, evaluation and notification of results. All teachers should notify the tentative schedule of teaching and tests of the entire semester, including the dates of tests, dates of score notification and all other schedules, which can be planned in advance.

**9.2.3.** The teachers are expected to adhere to an unbiased and objective evaluation and marking of concurrent evaluation sources (internal examinations). This practice will not only boost the



Principal  
Forensic College of Commerce



Services Management and Human Resource Management. The students will select Part (I) and Advanced Part (II) of the same course. They will have to complete the exposure and project work as applicable to the course.

**3. Skill Courses (SEC & AECC)**–The list of 16 Skill Enhancement Courses is provided. The college can select courses as mentioned in the structure to suit the requirements of the students. Each course will carry 2 credits having duration of 30 hours. The courses mentioned in the list will be updated as per the requirements of the business environment. The Board of Studies will make the necessary changes in the list as per the changing requirements of the Economy, Environment and society. These courses can also be replaced by approved online courses. It is mandatory for every Institute to conduct the Compulsory Ability Enhancement Course in Semester III. The Institute can select basic or advanced courses.

## 12. List of Courses Offered

### BBA IB -Bachelor of Business Administration –International Business Updated Programme Structure CBCS - Pattern 2019

#### FYBBA IB


Group I	Course Details			Internal Evaluation		External Evaluation
	Generic Core (GC) and Subject Core (SC) (Compulsory)					
Course Code	Course Title	Credits	Core Course	Concurrent Evaluation	Tutorial /Practical	SPPU Evaluation
<b>First Year Semester I</b>						
101	Principles of Management	3	GC	30	-	70
102	Business Communication Skills	4	SC	30	20	50
103	Business Accounting	3	GC	30	-	70
104	Business Economics - Micro	3	GC	30	-	70
105	Business Mathematics	3	GC	30	-	70



Principal  
Forest Hill College of Commerce  
Pune





106	Business Demography	4	SC	30	20	50
	<b>Total Credits for the Semester I</b>	<b>20</b>				
	<b>GC (12)+SC(8)=20</b>					
	<b>First Year Semester II</b>					
201	Basics of cost accounting	3	GC	30		70
202	Origin and Development of Global Business	4	SC	30	20	50
203	Commercial Geography	3	GC	30	-	70
204	Principles of Marketing	3	GC	30	-	70
205	Business Statistics	3	GC	30	-	70
206	Fundamentals of computers	4	SC	30	20	50
	<b>Credits for the semester II</b>	<b>20</b>				
	<b>GC (12)+SC(8) =20</b>					
<b>SYBB A -IB</b>	<b>Second Year Semester III</b>					
<b>Course Code</b>	<b>Course Title</b>	<b>Credits</b>	<b>Core Course</b>	<b>Concurrent Evaluation</b>	<b>Tutorial /Practical</b>	<b>SPP U Evaluation</b>
301	Elements of Human Resource Management	3	GC	30	-	70
302	Global Competencies and Personality Development	3	GC	30	-	70
303	International Economics	3	GC	30	-	70
304	Production and Operations Management	3	GC	30	-	70
	<b>Credits For Semester III- CC 12</b>	<b>12</b>				
	<b>Second Year Semester IV</b>					
401	Import Export Procedure	3	GC	30	-	70
402	Research Methodology	3	GC	30	-	70



*[Handwritten Signature]*  
 Principal  
 Forensic College of Commerce  
 Durgam



403	Business Ethics	3	GC	30	-	70
404	Management Information System	3	GC	30	-	70
	<b>Total credits CC12</b>	<b>12</b>				
<b>TYBB A-IB</b>	<b>Third Year Semester V</b>					
501	International Relations	3	GC	30	-	70
502	International Business Law	3	GC	30	-	70
503	Business Reporting and Analysis	3	GC	30	-	70
504	Foreign Exchange Management	3	GC	30	-	70
	<b>Total credits CC – 12</b>	<b>12</b>				
	<b>Third Year Semester VI</b>					
601	New Venture creation and start ups/	3	GC	30	-	70
602	International Project management	3	GC	30	-	70
603	Decision Making and Risk management.	3	GC	30	-	70
604	Management of Agribusiness and Agri Exports	3	GC	30	-	70
	<b>Total credits CC – 12</b>	<b>12</b>				
	<b>Total Credits From GC and SC</b>					
	<b>(Sem) I 20 + (Sem) II 20 (Sem) III12 +(Sem) IV12 (Sem) V12 and (Sem) IV12 = 88</b>					
<b>Group II (SE)</b>	<b><u>List of Specific Elective (SE) Courses</u></b>					
<b>SYBB A-IB</b>	<b>Course Titles</b>	<b>Credits</b>	<b>Semeste r</b>	<b>Concurrent Evaluation</b>	<b>Tutorial /Project</b>	<b>SPP U Eva uat ion</b>
						
			Principal			
			Foresight College of Commerce			
			Pune			





A305	Foreign language -I French ( I)	4	III	30	20	50
B 305	Foreign language -I German ( I)	4	III	30	20	50
A 306	Supply Chain Management (I)+ Business Exposure ( Viva - SPPU )	4	III		50	50
B 306	Logistics Management (I) + Business Exposure ( Viva - SPPU )	4	III		50	50
<b>Second Year Semester IV</b>						
	<b>Course Titles</b>	<b>Credits</b>	<b>Semester</b>	<b>Concurrent Evaluation</b>	<b>Tutorial /Project</b>	<b>SPP U Eva luat ion</b>
A405	Foreign Language II French( II)	4	IV	30	20	50
B 405	Foreign Language II German (II)	4	IV	30	20	50
A 406	International Warehouse & Supply Chain Management. (II ) + Computer Course and Projects ( Viva - SPPU )	4	IV	-	50	50
B406	International Logistics & Port Management (II) + Computer Course and Projects ( Viva - SPPU )	4	IV	-	50	50
TYBB A-IB	<b>Third Year Semester V</b> (Select any one course from the group)					
A505	International Marketing Management(I)	4		30	20	50



Principal  
Foresight College of Commerce  
Pune



B 505	International Financial Management (I)	4	V	30	20	50
A 506	Legal Dimensions in International Marketing (II) 50 marks theory + Project & Viva 50 marks (Internship) ( Viva - SPPU )	6	V		50	50
B 506	Legal Dimensions in Financial Management (II) 50 marks theory + Project & Viva 50 marks (Internship) ( Viva - SPPU )	6	V		50	50
<b>Third Year Semester VI</b> (Select any one course from the group)						
A 605	International service management (I)	4	VI	30	20	50
B605	International Human Resource Management (I)	4	VI	30	20	50
A 606	Brand Management (II)+50 marks theory + Project & Viva 50 marks (Internship) ( Viva - SPPU )	6	VI	-	50	50
B 606	Cross Cultural Relationship (II) + 50 marks theory + Project & Viva 50 marks (Internship) ( Viva - SPPU )	6	VI	-	50	50
	<b>Total Credits – (SE) 36 (SEM III to SEM VI)</b>	36				
<b>Group III</b>	<b>Skill Enhancement Course (SEC) ( 30 hours)- and for 2 credits</b> <b>Ability Enhancement Compulsory Courses (AECC)</b>					
	 Courses	Credits	Semester	Concurrent Evaluation +Tutorial /Practical	SPPU Evaluation	
		 Principal				
	Foresight College of Commerce					



107	Skill Enhancement Course (Select any one course from the List)	2	I	50	Grade
207	Skill Enhancement Course (Select any one course from the List)	2	II	50	Grade
307	Compulsory Course in Environment (AECC), (Select any one course from the List)	2	III	50	Grade
407	Skill Enhancement Course (Select any one course from the List)	2	IV	50	Grade
	Total Credits - 8 (SEC and AECC)	8			

(III) List of Skill Enhancement Course (30 hours)- for 2 credits  
& Ability Enhancement Compulsory Courses (AECC), For BBA & BBA IB

Course Code	Course Title	Credits	Core Course	Internal Evaluation	SPPU
A	Basic Managerial Skills	2	SEC	50	Grade
B	Communication Skills for Managers	2	SEC	50	Grade
C	Tally and Computer Based Accounting	2	SEC	50	Grade
D	Certificate Course in Analysis and Presentation of Data	2	SEC	50	Grade
E	Introductory Course in Disaster Management	2	SEC	50	Grade
F	Personality and Soft Skills Development	2	SEC	50	Grade
G	International Etiquette and Mannerisms	2	SEC	50	Grade
H	Foreign Language	2	SEC	50	Grade



Principal  
Foresight College of Commerce  
Pune



H I	Advance Foreign Language	2	SEC	50	Grade
I	Yoga and Meditation	2	SEC	50	Grade
J	Ground and Sports Management	2	SEC	50	Grade
K	Value Education and Gender Equality	2	SEC	50	Grade
L	UGC / SPPU Approved online courses (Minimum 4 weeks or 30 Hours )	2	SEC	Online Examination and Certification	-
O	College Course Under Specific Scheme.	2	SEC	50	Grade
AECC	<b>Ability Enhancement Compulsory Courses (AECC), i.e., Environmental Science.</b> <b>Duration: 30 hours and Credits: 2 (Select Any One Course) For BBA , BBA IB and BBA CA</b>				
Course Code	Course Title	Credits	Semester	Internal Evaluation	SPPU
1M	Basic Course in Environmental Awareness	2	III	50	Grade
2N	Advanced Course in Environmental Awareness	2	III	50	Grade

**Note : All the stakeholders are requested to refer to the updated course content.**

Course Content Annexures are attached separately – Faculty members and students should refer to the semester-wise updated course content.

#### 14. Annexure (I) Course Content

#### 15. Annexure(II) Contents Of Skill-Based Courses

**16. Acknowledgement:** The course focus of BBA- IB Programme (CBCS-2019 Pattern) has always been raising the academic standards, excellence and holistic development of students.

Hon. Prof. Dr. Mitin Karmalkar, Vice Chancellor, Hon. Dr. N. S. Umarani, Pro-Vice Chancellor, Hon. Dr. Parag Kulkarni, Dean, and Associate Dean Dr. Yashodhan Mithare, Faculty of Commerce and Management have given insights in designing the BBA-IB Programme.



Forelight College of Commerce  
Pune



Dr. Sanjay Kaptan ,Head ,Savkar Chair has shared his immense knowledge and expertise for designing the structure. Also, the Industry expert panel has added insights in course titles of the BBA-IB Programme. Dr. Tanuja Devi co-ordinated the BBA-IB syllabus Restructuring Committee. This synergy of contributors is very crucial in fine tuning of the BBA-IB Programme in its present form.

\*\*\*\*\*



Principal  
Foresight College of Commerce  
Pune